



उल्हासनगर महानगरपालिका ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION

मालमत्ता कर विभाग

Head Office Ground Floor, Ulhasnagar 421-003 dist. Thane, Maharashtra

(मिळकत कर आकारणी विशेष नोटीस)

(महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम १२७, १२९, १५० (अ), २६७ (अ), ४५३, १३९(१)(अ) तसेच अधिनियमाचे अनुसूची 'ड' चे प्रकरण ८ (कराधान निवड) मधील नियम १५ (२) व नियम २४(२) अन्वये)

जा.क्र. उमपा/कर-विभाग/सु-४/३०/१८५

दि. 13/4/2023

प्रति,

NANDLAL - GHONSHAMDAR

मालमत्ता क्र. 30CO005779400 जुना मालमत्ता क्र. UPIC. 2265+66

आपणास कळविण्यात येते की, युनिट क्र 4 मधील वार्ड क्र. 30 येथील BK. NO-1190, POWAI CHOWK, NR.SHIVMANDIR ULHASNAGAR-03 या ठिकाणी वापरात बंद निदर्शनास आले असून त्या अनुशंगाने दि. 01/04/2022 To 31/03/2023 या मुदतीत कर आकारणी करणेसाठी मालमत्तेचे वार्षिक करयोग्य मूल्य 15659 निश्चित केले आहे. सदर करयोग्य मूल्य व त्यानुसार वर नमूद केलेल्या कालावधीसाठी प्रती वर्ष कर

बांधकाम प्रकार	वापराचा प्रकार	चटई क्षेत्रफळ	करनिर्धारण वर्ष	करयोग्य मूल्य
RCC RCC AC-Sheet AC-Sheet	Non-Resi Resi Non-Resi Resi	375.29 177.77 375.29 177.77	01/04/2022 01/04/2022 01/04/2022 01/04/2022	7093 2266 4783 1517
1106.12				15659

कराचे तपशील

अ. क्र	कराचे प्रकार	कराचे दर	एकूण रक्कम
(१)	सर्व साधारण कर	28%	4385
(२)	महानगरपालिका शिक्षण कर	5%	783
(३)	मलप्रवाह कर	7%	1096
(४)	पथ कर	8%	1253
(५)	वृक्ष कर	0.5%	78
(६)	पाणीपुरवठा लाभ कर	5%	783
(७)	मलप्रवाह सुविधा लाभ कर	3%	470
(८)	शासकीय शिक्षण कर	Residential - 5% Non-Residential - 12%	1614
(९)	शासकीय रोजगार हमी कर	3%	356
(१०)	मोठ्या निवासी जागेवरील कर	10%	378
(११)	पाणी पट्टी (प्रति महिना)	300 per month	3600
(१२)	विशेष साफ सफाई कर	10%	0
(१३)	अग्निशमन सेवा कर	2%	313
(१४)	उपयोगकर्ता शुल्क		945
(१५)	अनाधिकृत बांधकाम शास्ती		12112
			28166

वरील कर आकारणी बाबतची तपशीलवार माहिती कार्यालयीन कामाचे दिवशी मुख्य कार्यालयातील कर वसुली विभागात मिळेल. तरी या कर आकारणी संबंधी तुमची काही तक्रार असल्यास ती ही नोटीस मिळाल्यापासून २१ दिवसांचे आत उप-आयुक्त (कर), महानगरपालिका कार्यालय, उल्हासनगर यांचेकडे योग्य त्या कारणास्तव व पुराव्यासह लेखी स्वरूपात दाखल करावी. मुदतीत हरकत न घेतल्यास वरील प्रमाणे निश्चित केलेले करयोग्य मूल्य व कर आकारणी कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

तसेच जागेच्या मालकी हक्काबाबत वाद उपस्थित झाल्यास त्याचे निराकरण आपणांस करावे लागेल.

Sameer 7040 8996 33

उप-आयुक्त (कर)

(अनाधिकृत बांधकामास कर आकारणी केल्यास अथवा कर भरल्याने बांधकाम अधिकृत होत नाही. कर आकारणी अथवा कर भरल्याने कोर्टातील कामकाजास व निकालांवर कार्यवाही करण्यास बाधा येणार नाही याची नोंद घ्यावी.)